

शासकीय सेवेत असतांना दिवंगत झालेल्या किंवा वैधकीय कारणास्तव सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचा-यांच्या नातेदार्डकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय, क्रमांक अकंपा-१०९६/प्र. क्र. ६७/९६/आठ,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक: २० डिसेंबर, १९९६.

- वाचा :-
- १] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अकंपा-१०९३/२३३५/प्र. क्र. ९०/९३, /आठ, दिनांक २६ ऑक्टोबर, १९९४.
 - २] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अकंपा-१०९५/प्र. क्र. ३४-अ आठ, दिनांक २३ ऑक्टोबर, १९९६.
 - ३] शासन शुध्दीपत्र, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अकंपा-१०९५/प्र. क्र. ३४-अ/आठ, दिनांक १९ सप्टेंबर, १९९६.
 - ४] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अकंपा-१०९५/प्र. क्र. ३४-अ/आठ, दिनांक २४ सप्टेंबर, १९९६.

शासन निर्णय

अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संदर्भात सध्या काही निबंध असल्यामुळे उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना कार्यकारी पदावर नियुक्त्या देण्यांत आडवणी उद्भवत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यासंबंधी सुस्पष्ट आदेश काढण्याचा प्रस्ताव काही काळ शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत सर्वसमाज विचार करून शासन असे आदेश देत आहे की, लोकसेवा आयोगाच्या कोणत्या पदांवरून अन्य गट "क" मधील कार्यकारी पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात यावी. सरसकट. [उदाहरणादाखल काही पदांची यादी सोबत जोडली आहे.] मात्र अशी नियुक्ती ही त्या पदांसाठी सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवा भरतीची तरतूद आहे अशाच पदांवर देण्यांत यावी.

२. वरील आदेश, आदेशाच्या दिनांकापासून अंमलात येतील. तथापि यापूर्वी गट "क" मधील कार्यकारी पदांवर या योजनेंतर्गत काही नियुक्त्या केल्या असल्यास

त्या बाधित होणार नाहीत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Y. M. Joshi

[य. मा. जोशी]

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालाचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई-४०० ०३२.

मुख्यमंत्री यांचे सचिव

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव

सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक

- * प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई
- * प्रबंधक, अपिल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
- * प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई [१० जादा प्रतींसह]
- * सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई
- * सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद, सचिवालय, मुंबई.
- महालेखापाल, महाराष्ट्र-१ [लेखा व हक्कदारी], मुंबई,
- महालेखापाल, महाराष्ट्र-१ [लेखा परीक्षा], मुंबई,
- महालेखापाल, महाराष्ट्र-२ [लेखा व हक्कदारी], नागपूर,
- महालेखापाल, महाराष्ट्र-२ [लेखा परीक्षा], नागपूर,
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- मुख्य लेखा परीक्षक [निवासी लेखे], कोकण भवन, नवी मुंबई,
- सर्व विभागीय आयुक्त,
- सर्व जिल्हाधिकारी
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- सामान्य प्रशासन विभाग /कार्यासन क्र. ८,
- सामान्य प्रशासन विभाग /कार्यासन क्र. १२ व १४-अ,
- सर्व मंत्रालयीन विभाग [सामान्य प्रशासन विभाग धरून]
- निरनिराळ्या मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व
- * कार्यालय प्रमुख,
- पत्राने.

निवड मंडळाच्या कक्षतील रु. १२००/- व त्याहून अधिक देतनश्रेणी असलेले

संवर्ग [कार्यकारी पदे]

१] वरिष्ठ लिपिक	रु. १२०० - २०४०
२] वरिष्ठ सहाय्यक	रु. १४०० - २३००
३] अल्पबचत अधिकारी	रु. १६४० - २६००
४] वरिष्ठ समाजकल्याण निरिक्षक	रु. १६४० - २२००
५] रचना सहाय्यक	रु. १४०० - २३००
६] कनिष्ठ अभियंता	रु. १६४० - २२००
७] सांख्यिकी सहाय्यक	रु. १२०० - २०००
८] दुय्यम निबंधक	रु. १२०० - २०४०
९] लेखापाल	रु. १६४० - २२००
१०] सहकार अधिकारी	रु. १६४० - २२००
११] विस्तार अधिकारी [कृषि]	रु. १६०० - २६६०
१२] लेखा परीक्षक	रु. १६४० - २२००
१३] विस्तार अधिकारी [पंचायत]	रु. १४०० - २३००
१४] विस्तार अधिकारी [शिक्षण]	रु. १६४० - २२००